

# **RAJNISH WELLNESS LIMITED**

CIN NO - L52100MH2015PLC265526

info@rajnishwellness.com

8

022 23065555

**(** 

www.rajnishwellness.com

C

+91 9867702580 | +91 97 6991 1731

February 17, 2022

To, Listing Operation, BSE Limited, 20<sup>th</sup> Floor, P.J.Towers, Dalal Street, Mumbai – 400 001.

Scrip ID

: RAINISH

Scrip Code

: 541601

Subject: Newspaper Advertisement of Extra-Ordinary General Meeting (EGM)

Pursuant to regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find the enclosed herewith a copy of Newspaper Advertisement published on February 17, 2022 in English and Marathi edition with reference to the Extra Ordinary General Meeting.

You are requested to take the above cited information on your records.

Thanking You,

Yours faithfully

For Rajnish Wellness Limited

Rajnish Kumar Singh

Chairman & Managing Director

DIN: 07192704

#### रजनिश वेलनेस लिमिटेड

सीआयएन:एल्पे-२१००एमएच२०१५पीएलसी२६५५२६ नोंदणीकृत कार्यालयः सी प्लॉट क्र.२४, एबीसीडी, गर्व्ह. इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. दूरः:+९१-२२-२८०६८०४४, वेबसाईट: www.rajnishwellness.com, ई-मेल: info@rajnishwellness.com

विशेष सर्वसाधारण सभेची सचना येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा (ईजीएम) बुधवार, दिनांक ९ मार्च २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात ईजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरित

होणार आहे. सर्व सदस्यांना सचित करण्यात येत आहे की:-

- १) कंपनीने सर्वे सदस्यांना विहित पद्धतीने ईजीएम सूचना वितरणाची प्रक्रिया मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी पुर्ण केली आहे.
- ईजीएम सूचनेत नमुद विषयावर रिमोट ई-वोटिंग पद्धतीने किंवा ईजीएममध्ये विमर्ष केले जाईल.
- ३) रिमोट ई-बोटिंगने मत देण्यास किंवा ईजीएममध्ये मत देण्यास पात्रता निश्चितीची नोंद दिनांक बुधवार, २ मार्च,
- ज्या सदस्यांची नावे नोंद तारखेला लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना ई-वोटिंग सुविधा घेण्याच
- ) ई-वोटिंग रविवार, दिनांक ६ मार्च, २०२२ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि मंगळवार, ८ मार्च, २०२३ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल

ठिकाणः मुंबई

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, श्री. प्रतिक राजेंद्र

गांधी व श्रीमती किरण जैन (विवाहापर्वीचे नाव

किरण राजेंद्र गांधी) हे खालील अनसचीत नमत

मालमत्तेचे मालक असून त्यांनी येथे कळविले आहे

की (१) श्री विजय क्रमला प्रमाद यादव (२

श्री. साहस कमला प्रसाद यादव व (३) शुखरार्ज **कमला प्रसाद यादव** यांना सदर खाली नम्द

सटनिका श्री पतिक गर्जेंट गांधी व श्रीमती किरण जैन यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. असे की, खाली नमुद मालमत्ता प्रथमत: मे. विजय

कन्स्ट्रक्शन कंपनी आणि **(१) श्रीमती मीना विजय** राकवी व (२) श्रीमती सोनल राजेंद्र गांधी यांच्या

दरम्यान झालेला नोंदणी क्रमांक वसई-२-४२२९

२००० धारक दिनांक १९.०३.२०१० रोजीचे नोंदणीकृत

विक्री करारनामानुसार खरेदी केले होते. असे की, श्रीमत सोनल राजेंद्र गांधी यांचे दिनांक 0३.०७.२०१५ रोर्ज

निधनानंतर सदर मालमत्ता **श्री. राजेंद्र गांधी (पती)** 

श्री. प्रतिक गांधी व श्रीमती किरण जैन (मुले) यांच्य

नावे हस्तांतर करण्यात आली होती. पढे सन २०१८ मध्ये श्री. राजेंद्र गांधी आणि श्री. प्रतिक राजेंद्र गांधी व

श्रीमती किरण जैन (विवाहापुर्वीचे नाव किरण राजेंद्र गांधी) यांच्या दरम्यान नोंदणी क्र.वसई-२-१६८७-

२०१८ धारक दिनांक २०.०२.२०१८ रोजीचे मुक्तत

करारनामा करण्यात आला होता. त्याच वर्षी **श्रीमर्त** 

मीना विजय राकवी (मूळ मालक) आणि (१) श्री प्रतिक राजेंद्र गांधी व (२) श्रीमती किरण जैन यांच्य

दरम्यान झालेला नोंदणी क्र.१६८५–२०१८ धारक दिनांव

२०.०२.२०१८ रोजीचे बक्षीस खरेदीखतानुसार खार्ल

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर विक्री

बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण

अधिभार मालकीहक न्यास ताबा कायदेशीर हक

जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास

किंवा जर कोणां व्यक्तीस सदर हरवलेले दस्तावेज

सापडल्यास त्यांनी कृपया आजच्या तारखेपासून १

दिवसांत खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय-श्री

**कुंवर डी. पांडे,** वकील उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडे

कळवावे आणि पुढे विनंती करण्यात येत आहे की, ज कोणासही सदर मालमत्तेवर दावा किंवा मालकीह

असल्यास त्यांनी वर नमुद कार्यालयात कळवावे. अन्यथ

असे समजले जाईल की. श्री. प्रतिक राजेंद्र गांधी व श्रीमती किरण जैन (विवाहापुर्वीचे नाव किरण राजेंद्र

गांधी) या सदर मालमत्तेबाबत सत्य व कायदेशीर मालव असून त्यांना खालील अनुसूचीत सविस्तरपणे नम्

केलेल्या मालमत्तेचे इच्छक खरेदीदार (१) श्री. विजय

कमला प्रसाद यादव, (२) श्री. साहस कमला प्रसाद

यादव व (३) शुखराजी कमला प्रसाद यादव यांच्य

आणि पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया सदर दाव्यांच्या

कोणत्याही संदर्भाशिवाय केले जाईल आणि अनसचीत

मालमत्तेवर दावा असल्यास ते त्याग केले आहे आ

मालमत्तेची अनुसुची

सदिनका क्र.७०२, ७वा मजला, विंग-ए, क्षेत्रफळ सुमारे ४४६ चौ.फु., ''बिल्डिंग नं.५'' म्हणून ज्ञात बिल्डिंग नं.१ आणि ''विनय युनिक्'' रेसिडेन्सी म्हणून

जात सोसायटी. जमीन प्लॉट सर्व्हे क्र.१६७. हिस्स

क.१/२. सर्व्हे क.१६८/१. १६८/२. १६९/१

(भाग), गाव बोळींज, तालुका वसई, जिल्हा ठाणे,

पत्ता: कार्यालय क्र.१२, बी-२, साईधाम शॉपिंग

सेंटर, हातकेश्वर, महादेव चौक, मंगल नगर १५ नंबर लास्ट बसस्टॉप, जीसीसी क्लबजवळ,

ॲडव्होकेटस् ॲण्ड असोसिएट

सही / - श्री. कंवर डी. पांडे

वकील उच्च न्यायालय, मुंबई

मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७. .२०२२ ठिकाण: मिरा रोड

वसई-२ (विरार) चे उपनिबंधकांच्या मर्यादेत.

दिनांक: १७.०२.२०२२

समजले जाईल

त्तेबाबत करारनामा करण्याचा अधिकार आ

नमुद मालमत्तेचे अधिकार मिळाले आहेत

दिनांकः १०.०२.२०२२

- तद्नंतर एनएसडीएलद्वारे रिमोट ई-वोटिंग बंद केले जाईल. जर कोणा व्यक्तीने सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारीख बुधवार, २ मार्च, २०२२ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी त्यांचे मत विद्युत स्वरुपात देण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. तथापि जर सदस्य मत देण्यासाठी ई–वोटिंगसाठी एनएसडीएलकडे यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी त्यांचे विद्यमान युजरआयडी व पासवर्ड
- ८) सभेपुर्वी जे सदस्य ई-वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत उपस्थित राहता येईल. परंतु सभेत पुन्हा मत देता येणार

ासनीसांच्या अहवालासह घोषित झालेला निकाल विहीत कालावधीत कंपनीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि स्टॉक एक्सचेंजकडे कळविले जाईल.

मदस्यांनी कपया नोंट घ्यावी की. याबाबत काही प्रश्न असल्यास www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड नेक्शनवर उपलब्ध भागधारकांकरिता फ्रिकेन्ट आस्क्ड केश्चन्स (एफएक्यु) व ई–वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्याव किंवा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० व १८००२२४४३० वर संपर्क करावा किंवा evoting@nsdl.co.in वर विनर्त

> रजनिश वेलनेस लिमिटेडकरित सही/ रजनिश कुमार सिंग अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव डीआयएन:०७१९२७४

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री सत्यनारायण प्रभ पासी यांचे दिनांक 3 मे. २०१३ रोजी निधन झाले आणि ो फुलदुलारी सत्यनारायण पासी यांचे १२ एप्रिल, २०१२ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात गितादेवी शिवबहाँद्र पासी, श्रीमती अनिता शेरबहाद्र पासी, श्रीमती सुनिता राजिकशोर पासी, श्री. संतोष् त्यनारायण पासी हे कायदेशीर वारसदार आहेत. त्यांच्या आयुष्यकाळात ते फ्लॅट क्र.१०६, क्षेत्रफळ सुमारे २२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र, कृष्णा चंद्रा मार्गाचे जंक्शन, १ला मजला, न्यु फ्रेन्डस् एसआरआर को-ऑपरेटिव्ह हौसिंग प्रोताच्या लिमिटेड, बाझार रोड, बांद्रे पश्चिम, मुंबई-४०००५० (सदर फ्लॅट) या जागेचे मालक व होते आणि न्यु फ्रेन्डस् एसआरआर को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटी लिमिटेडमधील अनुक्रमांक १६ ते २० (दोन्ही समाविष्ट) धारव रु.५०/- प्रत्येकीचे ५ क्षेअर्स असलेले भागप्रमाणपत्र क्र.४ जे न्यु फ्रेन्डस् एसआरआर को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसायटे लिमिटेडद्वारा वितरीत केले होते त्याचे धारक होते. सदर फ्लॅट व सदर शेअर्स अन्य कायदेशीर वारसदार नामे श्रीमर्त गेतादेवी शिवबहादुर पासी, श्रीमती अनिता शेरबहादुर पासी, श्रीमती सुनिता राजिकशोर पासी यांच्याद्वारे त्यांचा बंध श्री. संतोष सत्यनारायण पासी यांच्या नावे एनओसीनुसार मुक्त करण्यात आले. पुढे नमुद करण्यात येत आहे की, सद फ्लॅट हे स्पष्ट व बाजारभाव योग्य अधिकारासह आणि सर्व अधिभारापासून मुक्त आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅ किंवा सदर शेअर्स किंवा भागावर परिरक्षा, करारनामा, कंत्राट, कायदेशीर हक, अधिभार, मालकी हक, भाडेपट्टा, न्यास, वहिवाट, ताबा, विक्री, अदलाबदल, वारसाहक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप/दावा सर्व आवश्यक पुराव्यांच्या प्रतीसह सदर सूचन प्रकाशनापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय क्र.२०२. १ला मजला. व्ही लर्सच्या वर, कलिना जंक्शन, सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००५५ येथे कळवावेत. जर विहित कालावधी १५ दिवसां जर कोणताही दावा /आक्षेप प्राप्त न झाल्यास तदनंतर सदर फ्लॅट व सदर शेअर्समध्ये दावा /आक्षेप त्याग केले आहेत असे समजले जाईल. सदर सूचना प्रकाशनापासून<sup>े</sup> १५ दिवसानंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही उपरोक्त कायदेशीर वारसदारास त्यांच्या इच्छेनुसार योग्य खरेदीदाराकडे सदर शेअर्ससह सदर फ्लॅट विक्री करण्याच

दिनांक: १७.०२.२०२२ ठिकाणः मुंबई

## NOTICE

प्रशांत किसन अडसुले

वकील, मुंबई उच न्यायाल

We K I NARASIMHAN (Deceased) (PAN No. XXXX) and N RAVICHANDRAN (PAN No.AABPN7069H) jointly holding 10 shares of Bosch Limited formerly:Motor Industries Company Limited)Hosur Road, Adugodi Bangalore - 560030 in Folio No. N00732 bearing Share Certificates Number 00238567 and VN008640 and distinctive Numbers from 3430236 to 3430240 and 747486 to 747490 respectively for 10 shares of INR 100/-each. I do hereby give notice that the said Share Certificates are lost and I have applied to the Company for issue of duplicate Share Certificates and exchange of the same with Face value of INR 10/- certificates.

The public is hereby warned against purchasing or dealing in anyway with the said Share Certificates. The Company may issue duplicate Share Certificates if no objection is received by the company within 30 days of the publication of this advertisement, after which no claim will be entertained by the Company in that behalf.

N RAVICHANDRAN Date: 17.02.2022

# होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

सीआयएन: यु६५९९०एमएच२०१०पीटीसी२४०७०३, वेबसाईट:homefirstindia.com, दूर.क्र.:१८००३०००८४२५ ई–मेल: loanfirst@homefirstindia.com

### कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

खाली नमुद आपण कर्जदार येथे वर्णन केलेली मालमत्ता तारण ठेवून कर्ज प्राप्त केले आणि खाली नमुद आपण सदर कर्ज करारासाठी कर्जदार/सहकर्जदार/जामीनदार झालात. आपण परतफेडीत कसूर केल्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफफायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ **(थोडक्यात सरफायसी** अधिनियम) च्या तरतुदी अंतर्गत आपले कर्ज खाते अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्ग करण्यात आलेले आहे दि.०३.०२.२०२२. आम्ही**, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया** <mark>लिमिटेड,</mark> आपण देऊ केलेल्या पत्त्यावर सरफायसी अधिनियमाच्या अनुच्छेद १३(१३) सह वाचल्या जाणाऱ्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत आपणांस पाठविण्यात आलेल्या मागर्ण सूचना बजावण्यात न येता आमच्याकडे तशाच परत आलेल्या आहेत. **दिनांक १५.०२.२०२२** रोजी वितरीत या सूचनांमध्ये नमूद केलेले आहे की आपण आपणांस देऊ करण्यात गलेल्या विविध कर्जाच्या परतफेडीत कसूर केलेली आहे. त्यामुळे, सरफायसी अधिनियमाच्या अनुच्छेद १३(२) च्या तरत्दीनुसार आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स

अ. क्र.	खाते, कर्जदार व जामिनदारांचे नाव व पत्ता	अंमलबजावणीसाठी प्रतिभूतीचा तपशिल	मागणी सूचनेनुसार एकूण थकबाकी अधिक पुढील व्याज इतर खर्च (रु.)	
१	संदीप गवळी, शकुंतला संदीप गवळी	फ्लॅट क्र.०३, इमारत क्र.बी१५, समृद्धी कॉम्प्लेक्स, सर्व्हे क्र.९. डिकसल गाव, भिवापुरी स्टेशन, जिल्हा रायगड, रायगड-४२१५०३.	१०१,१९५	
?	अन्वर युसुफ शेख, रेश्मा अन्वर शेख	फ्लॅट क्र.३०६, ई विंग, ३रा मजल, १ए तुलसी कळश, तुलसी इस्टेट, कल्याण- कर्जत महामार्ग, दिव्या हॉटेलजवळ, नेरळ, कर्जत, रायगड-४२१५०३.	१,३०४,९४१	
ş	शेखर सखाराम पेडणेकर, शीतल शेखर पेडणेकर	फ्लॅट क्र.२०७, श्री सद्गुरू अपार्टमेंट, माणगाव, डोंबिवली-४२१२०१.	१,२०३,७२५	
8	श्रीरामकृष्ण प्रभाकर धुरी, निलम कोयंडे	फ्लॅट क्र.३०५, ए विंग, युनिक विला, साकेत कॉलेज, चिंचपाडा कल्याण पुर्व, कल्याण-४२१३०६.	१,१०१,८०९	
ų	सकुबाई बहुलाल राठोड, बहुलाल राठोड	दुकान क्र.००६, स्वस्तिक प्लाझा, आडिवली-ढोकाळी, हाजी मलंग रोड, तालुका अंबरनाथ, कल्याण-४२१३०६.	४८४,०७७	
ξ	रुपाली एल. सकट, सौरभ एस. चव्हाण	फ्लॅट क्र.१०२, इमारत जी, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, बालिमित्र जिमजवळ, काल्हेर रेती बंदर रोड, काल्हेर तालुका, भिवंडी, मुंबई-४२१३०२.	१,१८६,१२३	
b	पुनिता विजय गुप्ता, विजय मह्रु गुप्ता	फ्लॅट क्र.१, गुरुशिखर अपार्टमेंट, आडिवली-ढोकाळी, मुंबई-४२१३०६.	१,१७०,२४८	
۷	स्मिता एस. साळुंखे, सुशिला शशिकांत साळुंखे	फ्लॅट क्र.३०१, इमारत क्र.२०, नवजीवन पोद्दार, नवजीवन गेट क्र.१७२/ ५, ताणसा रोडजवळ, आटगाव (प.), ता. शहापूर, जि. ठाणे-४२१६०४.	१,४६९,०४१	
9	गलिना मोहित आनंद, मोहित भारती आनंद, भारती क्रिशनलाल आनंद	फ्लॅट क्र.१०५, इमारत क्र.३०, मैत्री पार्क, ११४ (भाग), गाव काल्हेर, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र–४२१३०२.	१,३४३,६०३	
१0	रेश्मा रमेश माने, रमेश गुलाबराव माने, राजेश रमेश माने	फ्लॅट क्र.००४, ए विंग, तारांगण निवास, प्लॉट क्र.१८/६, गणेश नगर, म्हारळ गाव, शहाड पूर्व, शहाड, महाराष्ट्र-४२१३०१.	९१४,४८७	
११	रुपाली प्रदीप सांगळे, संतोष हनुमंत खोराटे	फ्लॅट क्र.३०१, व्हिसलींग वृडस्, पार्क कॉम्प्लेक्स बी विंग, अ.क्र.१५, एच.क्र.२, ओमकार शाळेजवळ, बांधिवली, शेलु पश्चिम, ता. कर्जत, रायगड, महाराष्ट्र-४१०१०१.	१,४२८,५६८	
१२	इमरान खान, फरहीन खान, जैनुलाबदीन मोहम्मद रईस खान	फ्लॅट क्र.१०१, १ला मजला, बी विंग, गौरव रिजन्सी कोहौसोलि., १५ नंबर लास्ट बस स्टॉप, कनाकिया, मिरा भाईंदर रोड, ठाणे, महाराष्ट्र–४०११०७.	२,५४५,०५५	
१३	सब्रुनिसा ए. सय्यद	फ्लॅट क्र.४०७, इमारत सी, ग्रीन अर्थ, सर्व्हे क्र.८९, गाव उमरोळी, ता. पनवेल, रायगड-४१०२०६.	१६०,८३१	

गद्वारे आपणांस आवाहन करण्यात येते की. आपण ही सुचना प्रसिध्द होण्याच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या कालावधित **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया** <mark>लिमिटेड</mark>कडे वर नम्द रकमेचा तसेच त्यावरील व्याज व खर्चाचा भरणा करावा, अन्यथा हो**म फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड, द्वा**रे सदर अधिनियमातील तरतुदीअंतर्गत प्रतिभूत मालमत्तांपैकी सर्वच किंवा कोणत्याही एका किंवा एकाहन जास्त मालमत्तांविरूध्द आवश्यक ती कारवाई करण्यात येईल ज्यात कर्जदार, तारणदा . जामीनदारांच्या प्रतिभत मालमत्तांचा ताबा धेण्याचाही समावेश असेल. सदर अधिनयमांतर्गत **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड.** यांना उपलब्ध असणाऱ्य अधिकारांमध्ये पुढीलचा समावेश आहे. (१) कर्जदार जामीनदारांच्या प्रतिभूत मालमत्तांचा ताबा घेण्याचा अधिकार ज्यात प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी भाडेपट्टी नेमणूक किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करून प्रतिभृत मालमत्ता सोडविणे याचाही समावेश आहे. (२) **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड,** यांच्याद्वारे प्रतिभृत मालमत्ता म्हणून कोणतेही हस्तांतरण आणि प्रतिभूत मालमत्तेचे भाडेपट्टा, करारनामा किंवा विक्रीमार्फत हस्तांतरणाचे अधिकारासह प्रतिभूत मालमत्तेच्या व्यवस्थापनाचा ताबा घेणे तसेच प्रतिभूत मालमत्तांच्या केलेल्या अशा हस्तांतरणामुळे या बाबतीत सर्व हक्क अशा प्रकारे हस्तांतरित होतील.

नपु काही हे अधिनियमातील अनुच्छेद १३(१३) च्या तस्त्दी अंतर्गत आपणांस **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड,** यांच्या पूर्व परवानगी शिवाय वर नमृद व **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड,** यांचेकडे गहाण असलेल्या कोणत्याही मालमत्तेचे विक्री, भाडेपट्टी किंवा इतर प्रकारे (आपल्या दैनंदिन कामकाजातील वगळता इतर काहीही) हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

ठेकाण: मुंबई/ठाणे/पनवेल स्वाक्षरीकृत: प्राधिकृत अधिकारी, दिनांक: १७.०२.२०२२

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

#### जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की**. बीबी फातिम** यसफ मवानी ऊर्फ फातिमा युसुफ मवानी य बंगला प्लॉट क्र.५१, आरएससी १४ मालवणी, म्हाडा, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००९५ या जागेच्या मालक आहेत.

असे की, माझे अशील **बीबी फातिमा युसुप** मवानी ऊर्फ फातिमा युसुफ मवानी यांनी श्री अब्दल जमशेद अली शेख यांना सदर प्लॉट जमीन विक्री करण्याबाबत करारनामा केला आहे आणि जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारार सदर उपरोक्त प्लॉट/जमीन यामध्ये कोणताही दावा आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यार्द असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **१**५ दिवसांत आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालीर वाक्षरीकत्यांना कळवावे. तदनंतर माझे अशीर सदर सूचना समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दाव विचारात न घेता उपरोक्त सदर प्लॉट/जमीन विक्रीची प्रक्रिया पुर्ण करतील.

आज दिनांकीत १७ फेब्रुवारी, २०२२

नरेंद्र आर. सिंग वकील उच्च न्यायालय दकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानं गार्डन्स, पवई, मुंबई-४०००७६

TENDER NOTICE FOR

REDEVELOPMENT

(Issued without prejudice)

LTD . on Plot bearing S. No. 308 H.No / Plo

No. 8 of Village: Virar, Tal: Vasai, Dist

Palghar having approx. plot area 1517.14

The Tender Document will be available

Deepa Co.op Housing Society, Plot No. 308

H.No/ Plot No.8, Behind Woodland

Thearter, virar (W), Tal : Vasai, Pin code 401 303 OR PMC M/s. Chirag Mestry &

Associates At: Meghdoot Building, Opp Virar Rlv. Station. Virar (W). Tal: Vasai fron

21th February 2022 on payment of

Rs.10.000/- (Non Refundable) by cash or pay order in Favour of "DEEPA

stamped are hereby invited from interested developers on or before 26th February 2022

The Society reserves the right to reject

LAXMAN RATHOD

HON. SECRETARY

Mob: 9323950539

iny or all the tenders / offers and /or accept

the lowest, highest of any other tenders

offers without assigning any reasor

CO.OP.HOUSING SOCIETY LTD." Sealed Tenders Duly filled/ signed

between 4.30 pm to 6.30 pm.

sq.mt, intends to go for Redevelopment.

DEEPA CO.OP. HOUSING SOCIETY

#### रजनिश वेलनेस लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** आयसीआयसीआय बँक लि., आयसीआयसीआय बँक टॉवर.

चकली सर्कल जवळ, जुना पाद्रा रोड, बरोडा - ३९०००७

कॉर्पोरट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स,

बांद्रा (पू), मुंबई - ४०००५१.

सदुर सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी आहे की, **आयडी कार्ड क्र.** २२२०८१३ असलेले

आयसीआयसीआय बँक लि. ने जारी केलेले **श्री. केतन काटके** यांचे एक आयडी कार्ड हे ट्रेनमध्ये नेरुळ

ते वाशी दरम्यान प्रवास करताना १४/२/२०२२ रोजो गहाळ आणि / किंवा हरवले आहे. कोणाला सापडल्यास मॅनेजर, डेब्ट सर्व्हिसेस अँण्ड मॅनेजमेंट ग्रुप, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, १ ला

मजला, सी विंग, ऑटुम इस्टेस्ट, चांदिवली स्टुडिओजवळॅ, म्हाडा कॉलनी समोर चांदिवली (पूर्व) मुंबई

त्यामुळे आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या सर्व ग्राहकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, आयडी

कृपया पुढे सूचना घ्यावी की कोणीही सदर आयडी कार्डधारक कोणत्याही व्यक्तीला प्रदान करीत

. असल्यास त्याची / तिची स्वतःचा खर्च, जोखीम आणि परिणामांवर तसे करावे आणि

. आयसीआयसीआय बँक कोणत्याही प्रदानासाठी बंधनकारक आणि / किंवा जबाबदार राहणार नाही.

कार्ड क्र. २२२०८१३ धारक कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला कोणतेही प्रदान करू नये.

०००७२ येथे पाठवावे.

**ठिकाण:** मुंबई

सीआयएन:एल ५२१००एमएच२०१५पीएलसी२६५५२६ नॉदणीकृत कार्यालयः सी प्लॉट क्र.२४, एबीसीडी, गर्व्ह, इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. द्रः:+९१-२२-२८०६८०४४, वेबसाईटः www.rajnishwellness.com,

ई-मेल: info@rajnishwellness.com टपाल मतदान निकालाची घोषणा कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ व ११० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ <del>च</del>े

नियम २० व २२ नसार आणि सेबी (एलओडीआर) रेग्यलेशन्स २०१५ चे नियम ४४ च्या तरतदीनसार दिनांक १ जानेवारी, २०२२ रोजीच्या टपाल मतदान सूचनेत नमुंद ठरावांवर टपाल मतदानाने (ई-वोटिंगसह) कंपनीच्या सदस्यांची गन्यता घेण्यात आली होती.

त्राच्या अन्या आर्था. ट्रपाल मतदान संचालनाकरिता (रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेमार्फतच फक्त) मंडळाद्वारे तपासनीस म्हणून कार्यरत कंपनी सचिव मे. जयमीन मोदी ॲण्ड कंपनीचे मालक श्री. जयमीन मोदी यांनी मतदान स्विकृतीसाठी अंतिम तारीख असलेल्या १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी सायं.५.००वा. पर्यंत प्राप्त सर्व रिमोट ई-वोटिंग मतांची पडताळणी केली आई त्यांचा अहवाल बुधवार, दिनांक १६ फेब्रुवारी, २०२२ रोजी सादर केला. दिनांक १६ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या तपासनीसांच्या अहवालावर् आधारित टपाल मतदानाचा निकाल खालीलप्रमार्प

टपाल मतदानाचा निकाल बाब क्र.१: विशेष ठराव: कंपनीचे समभागांचे सुचिबद्धता,व्यापाराचे बीएसई लिमिटेडच्या एसएमई माध्यम (बीएसई एसएमई) मधुन बीएसई लिमिटेडच्या मेन बोर्ड तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या मेन बोर्डव

स्थलांतर करणे:

વચ જ્રામાવ	Indo		वय मताचा सख्या			%
ई – मतदार	टपालमतदान पत्रिका	एकूण	ई – मतदार	टपालमतदान पत्रिका	एकूण	
१६	-	१६	१६४७६०	-	१६४७६०	८१.३४
8	-	8	30000	-	30000	१८.६६
१७	-	१७	२०२५६०	-	२०२५६०	१००.००
	ई – मतदार १६	मतदार पत्रिका १६ - १ -	ई –         टपालमतदान         एकूण           मतदार         पत्रिका         १६           १६         -         १६           १         -         १	ई -         टपालमतदान मतदार         एकूण मतदार         ई -           १६         -         १६         १६४७६०           १         -         १         ३७८००	ई –         टपालमतदान पत्रिका         एकूण पत्रिका         ई – पत्रिका         टपालमतदान पत्रिका           १६         –         १६         १६४७६०         –           १         –         १         ३७८००         –	ई - टपालमतदान मतदार         एकूण पत्रिका         ई - टपालमतदान मतदार         एकूण पत्रिका           १६ - १६ १६४७६० - १६४७६० १ - १ ३७८०० - ३७८००

उपरोक्त ठराव आवश्यक बहुमंछ्येने मंजुर करण्यात आला. टपाल मतदानाचा निकाल स्टॉक एक्सचेंजसकडे कळविण्यात आला आहे आणि कंपनीच्या ww.rajnishwellness.com वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

श्री. रजनिशकुमार सुरेंद्र प्रसाद सिंग अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन:०७१९२७०

## व्हेन्च्युरा गॅरंटी लिमिटेड

दिनांक: १६.०१.२०२२

नोंदणीकृत कार्यालय: आय-थिंक टेक्नो कॅम्पस, बी विंग, ८वा मजला, पोखरण रोड नं. २, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (पश्चिम) ४०० ६०७ भारत. वेबसाईट: https://venturaguaranty.com; ई-मेल: investors.vgl@ventural.com सीआयएन: एल६५१००एमएच१९८४पीएलसी०३४१०६

> ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता स्वतंत्रीत आणि एकत्रीत अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

एकत्रीत तपशिल 39.99.70 कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा(तोटा)(कर, 3.42 १५८.५ 308.90 4,888.38 4,666.3 3,977.8 अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व (2.88)34.80 १,६६६.९३ 4,268.3 १,१४०.१७ १४०.४८ करपूर्व निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (2.88)९५.६८ 4, २८१. २ १,१४०.१७ 880.80 3, 444.9 करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर (2.88) १४०.४९ ९५.६८ 3, 242.90 ३,९७४.६ ८५३.५७ कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर) 3,960.6 ८५८.३१ मप्रभाग भांदतल ३१९.४८ ३१९.४८ ३१९.४८ ३१९.४८ ३१९.४८ 388.86 राखीव (पूर्नमुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपर्व)(रू.१०/ प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता) (0.06) 8.80 33.39 १०६.0 ₹3. € २. सौमिकृत 2.99 १०६.०९ २३.६८ (0.06) 8.80 33.39

- १. वरील अधोरेखित वित्तीय निकाल कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित ३४ ('इंड एएस' म्हणून संदर्भित)'अंतरिम वित्तीय अहवाल' नुसार देण्यात आलेल्या मान्यता व मोजमाप तत्त्वानुसार तयार केले गेले आहेत, त्याअंतर्गत देण्याते आलेल्या संबंधित नियमांसह वाचलेले आहेत आणि इतर लेखा तत्त्वे सर्वसाधारणपणे भारतात स्वीकारली गेली आहे. उपरोक्त विनाअनुदानित एकत्रित आणि स्वतंत्रीत आर्थिक निकालांचा आढावा समितीने १४ फेब्रुवारी, २०२२ रोजी घेतलेल्या बैठकीत संचालक मंडळाद्वारे मंजूर झाली. वैधानिक लेखापरीक्षकांनी ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी समूहाच्या उपरोक्त अलेखा स्वतंत्रीत आणि एकत्रित अलेखापरीक्षीत आर्थिक निकालांचा मर्यादित आढावा घेतला आहे.
- कोविड-१९ च्या कारणामुळे लॉकडाऊनमुळे, भांडवली बाजारावर परिणाम झाला असला आणि शेअर बाजारात अस्थिरता वाढली असली तरी. व्हेंचरा गॅरंटी लिमिटेड. आरबीआय नोंटणीकत मध्यस्थ आहे आणि तिची एक दलाल संस्था असल्याने अत्यावश्यक सेवांमध्ये गणली गेली आहे. भारतात लॉकडाऊन दरम्यान काम चालु ठेवले आणि भांडवली बाजार खुले राहिल्याने आणि सामान्यपणे कार्य करत असल्याने आमच्या व्यवसायावर कोणताही मोठा परिणाम झाला नाही.
- . सामाजिक सुरक्षा संहिता. २०२० ('कोड') रोजगार आणि पोस्टरोजगार दरम्यान कर्मचार्यांच्या फायद्यांशी संबंधित. सप्टेंबर २०२० मध्ये भारतीय संसदेची मंजूरी आणि राष्ट्रपतींची संमती प्राप्त झाली. हा संहिता भारताच्या राजपत्रात आणि त्यानंतर १३ नोव्हेंबर २०२० रोजी मसुदा नियमांमध्ये प्रकाशित करण्यात ओला आहे. प्रकाशित केले होते आणि भागधारकांच्या सूचनांसाठी आमंत्रित केले होते. केंद्र सरकारने ३० मार्च २०२१ रोजी या संहितेची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे आणि संहिता कोणत्या तारखेपासून लागू होईल हे सूचित केलेले नाही. कंपनी आणि तिच्या सहाय्यक कंपन्या संहिता लागू झाल्यावर त्याच्या प्रभावाचे मूल्यांकन करतील आणि संहिता प्रभावी होण्याच्या कालावधीत संबंधित प्रभावासाठी जबाबदार असतील.
- ४. कर, रोजगाराचे फायदे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या इतर तरतुर्दीचा अंदाजानुसार विचार केला गेला आहे. ५. गट फक्त एका विभागात गुंतलेला आहे आणि म्हणून इंड एएस १०८ नुसार स्वतंत्र अहवाल देणारा विभाग नाहीः 'ऑपरेटिंग सेगमेंट्स'.
- ६. मागील कालावधीची आंकडेवारी आवश्यक असेल तेथे पुन्हा एकत्रित / पुनर्रचना केली गेली आहे.

व्हेन्च्युरा गॅरंटी लिमिटेडकरिता

साजिद मलिक

स्थळ : ठाणे दिनांक: १७/०२/२०२०

डायरेक्टर डीआयएन: ००४००३६६

#### Risk-o-meter of the Schemes and their benchmarks: JM Dynamic Debt Fund


# This Product is suitable for investors who

- · Regular Income over Medium Term to Long Term. · Investment in Debt and Money Market securities across maturities
- \*Investors should consult their financial advisers if in doubt about whether the product is suitable for them

#### JM Liquid Fund This Product is suitable for investors who are seeking\*

· Regular Income over Short Term. Investment in debt and money market securities with maturity of upto 91 days only.

\*Investors should consult their financial advisers if in doubt about whether the product is suitable for them



Scheme Risk-o-meter

Investors understand that their

principal will be at low to moderate risk

Scheme Risk-o-meter

Benchmark Risk-o-meter Crisil Liquid Fund Index

Investors understand that their

principal will be at moderate risk

Benchmark Risk-o-meter

Crisil Composite Bond Fund Index

Investors understand that their principal will be at moderate risk

## JM Income Fund

are seeking*
Regular Income over Medium to Long Term.
<ul> <li>Investment in debt and money market securities such that the Macaulay duration# of</li> </ul>
Securities such that the Macaday duration of

This Product is suitable for investors who

\*Investors should consult their financial advisers if in doubt about whether the product is suitable for them.

the portfolio is between 4 years - 7 years.





# Investment Objective of the Schemes:

- JM Dynamic Debt Fund: The investment objective will be to actively manage a portfolio of good quality debt as well as Money Market Instruments so as to provide reasonable returns and liquidity to the Unit holders.
- JM Liquid Fund: To provide income by way of dividend (dividend plans) and capital gains (growth plan) through investing in Debt and money market securities with maturity of upto 91 days only.
- JM Income Fund: To generate stable long term returns with low risk strategy and capital appreciation/accretion through investment in debt instruments and related securities besides preservation of capital.

## For further details, please contact :

JM Financial Asset Management Limited (Formerly known as JM Financial Asset Management Private Ltd.), Registered Office: 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025. Corporate Office: Office B, 8th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai-400025. Corporate Identity Number: U65991MH1994PLC078879. • Tel. No.: (022) 6198 7777 • Fax No.: (022) 6198 7704. • E-mail: investor@jmfl.com • Website : www.jmfinancialmf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. REF No. 38/2021-22

जाहीर सूचना - आयडी कार्ड हरवले OICICI Bank

आयसीआयसीआय बँक लि.करिता

# India vs West Indies: Rohit Sharma's men look to continue winning run against dangerous West Indies in T20Is

**New Delhi.** The fine-tuning for the T20 World mark while Ruturaj, who was hit by Covid-Cup 2022 will begin when India take on West Indies in the first a 3-match T20I series against the West Indies at the Eden Gardens Howwill Virat Kohli approach T20Is? in Kolkata on Wednesday. The absence of All eyes will be on Virat Kohli as the former some of the key members of the side, including Jasprit Bumrah and KL Rahul, gives the hosts an opportunity to find backups as they are prepared to test their bench strength. India may have had a horror run at the T20 World Cup but they are on a 6-match winning run in the shortest format of the game. Rohit Sharma is yet to lose a match as full-time T20i captain of India as the hosts had outclassed New Zealand 3-0 in November last year right after their early exit at the T20 World Cup in the UAE.

On the other hand, West Indies were ordinary in their 0-3 defeat in the ODI series but Kieron Pollard's men enjoy the T20 format that gives them the right platform to showcase their power-hitting skills. West Indies put behind the World Cup disappointment to outclass England 3-2 in a home series last month. For India, the focus will be on making use of their bench strength. In KL Rahul's absence, India have two opening options in Ishan Kishan and Ruturaj Gaikwad. On the back of a record-smashing payday at the Indian Premier League (IPL) auction, Ishan will be keen on getting an opportunity and making a

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that Smt.

Madhu Rajendra Joravar Poddar,

is the owner of Flat No. 404, Fourth

Floor of Jay Shripal Co-op. Hsg.

Soc. Ltd., at Jain Mandir Road,

Bhayander (W), Dist. Thane -

401101, and that she has lost all the

Original Agreements from Builder to

Shri Hastimal Rathod, in respect of

the said Flat. All person/s having any

claims can object in writing together

with documentary evidence at A/104

New Shree Siddhivinayak CHS

Ltd., Station Road, Bhayander (W),

Dist. Thane - 401 101, within 14

days from the date of notice failing

which it shall be assumed that no any

person/s has any claim on the said

Sd/-

SUNIL B. GARODIA

(Advocate, High Court, Mumbai)

Place : Bhayander Date: 17.02.2022

client MR. ABDUL RAUF ABDUL KARIM BARUDGAR is

desirous to purchase, Flat No. 202, on 2nd Floor, C' Wing, Rizvi Nagar CHS. Ltd., Santacruz (West), Mumbai 400054, admeasuring 604 sq.ft., built up area bearing Share Certificate No.54, distinctive Nos.266 to 270, hereinafter mentioned as said flat/property from MR. SUNIL CHHABRA on Sale /

Ownership basis. Therefore any person(s) having any claim in respect of the above referred Flat property or part thereof by way of sale, exchange

mortgage, charge, gift, maintenance, inheritance

possession, tease, tenancy, sub tenancy, tena license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emptionor under any Agreement or other disposition or under any decree, order or Award or otherwise claiming,

howsoever, are hereby requested to make the

same known in writing together with all valid supporting documents to the undersigned at the below mentioned office, within a period of 14 days (both days inclusive) of the publication hereof

failing which the claim of such person(s)wil

leemed to have been waived and/or abandone

and then it shall be considered that there is no claim on the said flat/property. And my clien

shall proceed further for the purchase of the said

D.A., LL. D. ADVOCATE HIGH COURT Office : 2nd Floor, Bhaskar Building, A. K Marg, Bandra (E), Mumbai 400051 Mob.: 8983317542 / 7875947335

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY given on behalf of my client MR. NIKHIL D. KARAR who is joint owner.

along with MRS. SUMITRA N. KARAR i

Building No. 3, JAY SAI VIHAR CO-OP. HSG

SOC. LTD., Kasturi Garden, Swami Satyanand Marg, Bhayandar (W), Tal. & Dist-Thane

401101. By Agreement for Sale dated 28.02.2007, M/S. SHREE MAHESH

ENTERPRISE had sold the above said flat to

MR. NIKHIL D. KARAR & MRS. SUMITRA N

KARAR, MRS. SUMITRAN, KARAR expired or

the deceased, she has left behind 1. MR

NIKHIL D. KARAR (Husband) 2. MISS

SALONI NIKHIL KARAR (Daughter) as he

only legal heirs. By way of Release Deed dated 24.11.2021, MISS. SALONI NIKHIL KARAR

has released her share in the said flat in favour

her father MR. NIKHIL D. KARAR to transfer th

said flat premises on his single name Thereafter, he has made application fo

membership to the society to transfer the 50%

shares of the said flat on his name. If any perso

is having any claim or objection towards the

legal heirs of the above persons may get it to th

notice to me at the above address Off. No. 23, st Floor, Sunshine Height, Near Railway Station Nallasopara (E), Dist-Palghar-401209 and

should intimate the same in writing to the said society within 14 days from the receipt of the

publication notice in the newspaper. An

objection or any claim after the period from any

R.L. Mishra

person shall not be considered and the san

Date: 17/02/2022 Advocate High Court, Mumb

KARAR.

ect of Flat No. 503, Fifth Floor, A wi

S. V. PANDEY

ssession, lease, tenancy, sub tenancy, lien

Flat, of which please take a note.

19 concerns, will also be looking for a chance at the top of the order.

captain has faced criticism for his conservative approach at No.3 in T20Is. It remains to be seen if Kohli continues the accumulator role or changes his style, considering the burden of responsibility of captaincy is not on his shoulders anymore. India have a solid middle-order with Rishabh Pant, Suryakumar Yadav and Shreyas Iyer vying for spots. However, it remains to be seen if Venkatesh Iyer, who played the ODIs in South Africa, get another go as the finisher in the side even as the likes of Shardul Thakur and Deepak Chahar have showcased their big-hitting prowess in the recent past. After getting picked in the ODI squad, Ravi Bishnoi warmed the benches but the Lucknow Super Giants bowler might get an opportunity in the T20I series. India will back Yuzvendra Chahal to don the role of the lead spinner and the availability of Kuldeep Yadav also gives the team an option.nIn the pace department, India have a problem of plenty. The focus will be on senior pacer given another opportunity despite a horror show in the ODIs in South Africa. Mohmmed



Siraj and Deepak Chahar are likely to get the nod as the lead pacers while India also have the pace of Avesh Khan to go with, along with the craft of Harshal Patel, who can also hit a long ball. On the other hand, Kieron Pollard's return will be a big boost to the West Indies squad who have enough firepower to pose a stiff challenge to India in what promises to be a cracking T20I series.

Bhuvneshwar Kumar, who is likely to be There will be a bit of nip in the air and the dew will play a huge role in Kolkata, meaning the toss is expected to play a crucial role in the 3-

match series. IND vs WI, 1st T20I Predicted Playing Xis West Indies predicted XI: Brandon King, Kyle Mayers, Nicholas Pooran (wk), Rovman Powell, Kieron Pollard (c), Jason Holder, Fabian Allen, Romario Shepherd, Odean Smith, Akeal Hosein, Dominic Drakes. Indiaa predicted XI: Rohit Sharma (c), Ishan Kishan, VIrat Kohli, Rishabh Pant (wk), Suryakumar Yaday, Venkatesh Iver, Shardul Thakur, Harshal Patel, Deepak Chahar, Yuzvendra Chahal, Mohammed Siraj.

#### NOTICE

Notice is Hereby Given that Shri SURYAKANT JAGANNATH PANCHAL member of U P VISHWKARMA C H S Ltd holding, Room No 06, Share Certificate No 450, dated 30-06-1991, has expired on 06-12-2021, without making any Nomination for the above Room No 06,, which he was holding as single holder.

His Legal Heirs had applied to the society for Transmission of the said Room No 06 and Share Certificate on Ms SARITA CHANDRAKANT PANCHAL's single

The Society hereby invites claims or objections from any person/s and or bank/s or financial institution/s or organization/s for the Transmission of Share Certificate for Room No 06, & Share Certificate No 450, dated 30-06-1991 on Ms SARITA CHANDRAKANT PANCHAL's single name, any claim or Objections should be raised within 15 days from Today, along with relevant original documents, by prior appointment of the Secretary 9819872205 U P VISHWAKARMA CHS LTD, Reg No B- $2342,\ ,\ Azad\ Road\ ,\ Vile\ Parle\ East,\ Mumbai <math display="inline">400057.$ 

For U P VISHWAKARMA C H S Ltd.

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that our client, Mr. Nazrul Islam Shaikh S/o. Abdul Mabud Shaikh, is intending to acquire by purchase a flat premise at Flat No.402, 4th Floor, Basera Apartments CHSL, Plot No.26/4 CTS No.33, Village : Bandivali, Aqsa Masjid Road, Off S.V. Road Jogeshwari West, Mumbai 400 102 from the existing flat holders, being Mrs. Fahmida Kazi & Mı Mohammed Iqbal Kazi, for valuable consideration.

Any person having any objection qua the sale and purchase of the same is required to lodge a writter protest with us within a period of 15 days from the publication hereof For M/s. Udaipuri & Co.,

Solicitors & Advocates. Office No.13, 1st Floor, Deccar Court, 259, S.V. Road, Bandra West, Mumbai 400 50. Mobile: 98200 56619

Email: iuzerudaipuri@gmail.com

#### PUBLIC NOTICE

l Smt. Pranita Prabhakar Patkar member of Flat No. 507. 1/5th Flr., Shr Omkar Soc. Ltd., Ghatkopar East Mumbai - 400075 states my husband Prabhakar Patkar expired on in 17/07/2020. Share certificate of above said flat having Share Certificate No. 241 to 245 have lost. If Any one found the share certificate please Contact On

Date: 17.02.2022 Place : Mumbai

### PUBLIC NOTICE

Mr. Bimalprasad Rama Shankar Singh and Smt. Kusum Bimalprasad Singh bonafide member of GANGOTR GOKUL TOWER CO.OP. HSG. SOC LTD., and owners of Flat No. B/506 or the Fifth Floor of Gangotri Gokul Tower Co.Op. Hsg. Soc. Ltd., situated at Tulinj Road, Opp. Topaz shopping Center, Nalasopara (East), Palghar

Mr. Bimalprasad Rama Shankar Singh expired on 13/05/2019 at Sachin Gujara & Smt. Kusum Bimalprasad Singh 08/02/2021 at Sachin Guiarat withou making any nomination for the same. His son and legal heir Mr. Satyendra Bima Singh have applied to the Society for transfer of the said Flat in his name, If any one is having any claim/ objection should address within 15 (Fifteen days) fron the date of this notice. There after no claim will be considered and the Society will proceed transfer process

Sd/- MR. G. V. SHIRODKAR Advocate High Cour 1, Kotu Singh Chawl, Near Roya Garden Building Kasturba X Rd.No.2 Borivli East, Mumbai- 400 066 ce: Borivli - Mumbai Dt: 17/02/2022

#### **PUBLIC NOTICE**

TENDER NOTICE FOR REDEVELOPMENT

SOCIETY LTD."

Sealed Tenders Duly filled/ signed

MANISH SHUKLA

#### **PUBLIC NOTICE**

Member OF PUBLIC TO TAKE No-tice that, my client MRS. SUMAN MAHESH PARMAR, is a owner and till date in possession of Flat No. 303, Third Floor, Shri Sai Vardh Apartment, Ambedkar Nagar, Taki Road, Village Tulinj, Nallasopara (East), Tal. Vasai, Dist. Palghar. My client has lost Original Agree-ment for Sale executed between Mr. Suman Mahesh Parmar on 28/05, 2012. Prabhakar Sitaram Jadhav & Mrs

or having any claim or right, interest, title, against in respect of said Flat however or otherwise, are hereby required to intimate me at my below mentioned address within 14 days from the date of publication of this notice about the same, failing which it will presumed that there is no claim and Clear Title Certificate of the Said Flat will be issue to my Client and my client shall further proceed and complete all the requirements. Suc after shall be deemed to have been

Adv. Sachin M. Pati

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given that MR.

SHADAB ANJUM WARSI have

purchased Shop No. 1, Huda CHSL. Naya Nagar, Mira Road (E), Thane

401107 from AIJAZ SHEKHAN

(SAHIL BUILDER) HUDA

DEVELOPERS on 15 Dec. 2021. if anyone having any claim/objection

should contact me within 15 days of

publication of this notice Contact

Place: Mumbai Date: 17.02.2022

Shadab Warsi - 9773142210

A general public notice at large is hereby given for and on behalf of my client MRS. SAEEDA BANO WASEEM SIDDIQUI only the legal heir of late MR. WASEEM SIDDIQUI (died on 09-11-2007) who have sold the Flat No.A/302. Plot No.1, Malwani Savii CHS Ltd, RSC-2, Gaikwad Nagar, Malwani, Malad West, Mumbai-400095 along with Five shares under Certificate No.50 bearing serial No.246 to 250 to MRS. NILOFAR AYUB SHAIKH as per Agreement For Sale dated 15-01-2016 registered under Sr.No.473/2016 befror registrar Borival-1. Any third person or party or any other legal heirs of late MR. WASEEM SIDDIQUI having any claims, title, interest, objections in the said Flat No.A/302 should contact within 15 days in writing with necessary document and proof and proper acknowledgement to Adv. Shaikh Mohammed Asi erropletion of 15 days period if any objection or claims is not received from any third person or party or any other legal heirs 1 jl MR. SANAD HUSSANI SHAHALLAM QURAISHI yllm. SHAHALLAM SACHEER HUSAIN QURAISHI yllm. SHAHALLAM SACHEER HUSAIN QURAISHI will commence & complete the transaction fluving the said Flat No.A/302 on opensership hasis QURAISH will commence & complete the transactior of buying the said Flat No.A/302 on ownership basis from MRS. NILOFAR AYUB SHAIKH.

HARIDHAM CO.OP. HOUSING SOCIETY LTD . on Plot bearing S. No. 313 H.No .2 Plot No. 3 of Village: Virar, Tal: Vasai, Dist: Palghar having approx plot area 2301 sq.mt, intends to go for

The Tender Document will be available at Haridham Co.op Housing Society, S.No 313 H.No 2, Plot No. 3, New Ram Mandir Road, Near Old VIVA College, Virar (W), Tal :Vasai, Pin code 401 303 OR Virar (W), Ial :Vasai, Pin code 401 303 OR PMC M/s. Chirag Mestry & Associates At: Meghdoot Building, Opp. Virar Rly. Station, Virar (W), Tal : Vasai from 21 February 2022 on payment of Rs.10,000/- (Non Refundable) by cash or pay order in Favour of "HARIDHAM" CO.OP.HOUSING

stamped are hereby invited from interested developers on or before 26 February 2022 between 4.30 pm to 6.30 pm

The Society reserves the right to reject any or all the tenders / offers and /or accept the lowest, highest of any other tenders offers without assigning any reason whatsoever. Sd/-

> HON. SECRETARY Mob: 7208162771

So if any person found the same

Add: 151, Satyam Shivan Shopping Center, Near Railway Station, Nallasopara West, Tal Vasai, Dist. Palghar - 401 203.

#### **RAJNISH WELLNESS LIMITED** CIN: L52100MH2015PLC265526

Regd .Office: Plot No. 24, ABCD, Govt. Industrial Estate, Charkop, Kandivali (W), Mumbai – 400 067. Website: www.rajnishwellness.com | E-mail: info@rajnishwellness.com

NOTICE OF EXTRA ORIDINARY GENERAL MEETING NOTICE is hereby given that Extra-Ordinary General Meeting("EGM") of the members of the Company will be held on Wednesday, March 09, 2022 at 09:00 A.M (IST) at the registered office of the company to transact the business as set out in the notice of EGM. All the members are hereby informed that:

. The Company has completed dispatch of the Notice of EGM to the Members through permitted mode on Tuesday, February 15, 2022.

The businesses as set forth in the notice of EGM may be transacted through remote e-voting system or at the EGM. . The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting or at the EGM

shall be Wednesday, March 02, 2022; Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut off date, only shall be entitled to avail the facility of E-voting;

The e-voting shall commence from Sunday, March 06, 2022 (09:00 AM IST) and ends or

Tuesday, March 08, 2022 (05:00 PM IST) i. The remote E-voting module shall be disabled by NSDL thereafter.

Any person who acquires the shares and becomes the member of the company after the dispatch of the notice and hold shares as on the cut-off date i.e Wednesday, March 02, 2022 may obtain login ID and password by sending request on evoting@nsdl.co.in, to cast their vote electronically. However, if a person is already registered with NDSL for e-voting then existing User Id and password can be used to cast their vote: The members who have cast their vote by e-voting prior to meeting may also attend the

meeting but shall not be entitled to cast their vote again.

The results declared along with scrutinizer report within the prescribed period shall be displaye on the Company's Website and also communicated to the stock exchange

Members are requested to note that in case of any queries, you may refer the Frequently Asker Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to evoting@nsdl.co.in

For Rajinish Wellness Limited

Date: 10th February 2022

Rajnish Kumar Singh Chairman & Managing Director DIN: 0719274

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी जि. ठाणे



जा. क्र भिनिशमनपा/ संगणक/२६/२०२२ दि. १६/०२/२०२२

खालील कामे करण्याकरिता सक्षम व अनुभवी ठेकेदारांकडून ई-निविदा मागविण्यात येत आहे. ई निविदा क्र.ई निविदा फि, कामाचे स्वरूप ई निविदा स्विकारण्याची अंतिम तारिख संगणक/ सन २०२२-२३ २३/०२/२०२२

नि.क्र.०३ -१०००/-१. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता प्रिंटर व स्कॅनर Comprehensive तत्त्वावर वार्षिक निगा दुरुस्ती २. सन. २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता संगणक, लॅपटॉप व सर्व्हर

Comprehensive तत्त्वावर वार्षिक निगा दुरुस्ती

निविदा फी - नि.क्र.०३-१०००/-

सदर ई निविदा https:/mahatenderes.gov.in या संकेतस्थळावर दि. १७/०२/२२ पासून उपलब्ध आहेत. आपल्या ई-निविदा वर नमूद केलेल्या तारखेच्या १५.०० वाजेपर्यंत पाठविण्यात याव्यात

सही/-उपआयुक्त (संगणक) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचेमार्फत दिनांक १२ मार्च, २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे

#### **NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES** THE ANDHRA PETROCHEMICALS LIMITED Venkatarayapuram, Tanuku - 534215, W G Dist., Andhra Pradesh

NOTICE is hereby given that the following share certificates issued by the Company in the name (s) ANDREWS C,P (DEATH HOLDER) and MAGGIE ANDREWS of registered holder s) thereof has / have applied to the Company for issue of Duplicate Share certificate

Share Certificate Distinctive Nos No. of Share of To face value F 32840900 100/-32840801

The public are hereby warned against purchasing or dealing in any way with the above Share Certificates. Any person (s) who has / have any claim (s) in respect of the said Share Certificates should lodge such claim(s) with the Company at its registered office at the address given above within 15 days of publication of this notice, after which no claim will be entertained and the Company will proceed to issue duplicate Share Certificates.

For THE ANDHRA PETROCHEMICALS LIMITED P NARENDRANATH CHOWDARY

0.40

0.45

Sd

## SHREE SALASAR INVESTMENTS LIMITED

(Regd. Office: 404, Niranjan, 99 Marine Drive, Marine Lines, Mumbai – 400 002) Email Id: vistaurban@gmail.com Website: www.shreesalasar.in CIN No. : L65990MH1980PLC023228 Tel No. : 022-22852797 Fax No. : 022-66324648 Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 31st December, 2021

Consolidated

Quarter Quarter **PARTICULARS** ended ended ended 31.12.2021 31.12.2020 1.12.202 Total Income from operations (net) 56.41 750.82 56.41 Net profit/(Loss) for the period (before tax Exceptional and/or Extraordinary items\*) 17.11 33.45 14.09 Net profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items' (4.11 17 11 33.45 14.09 Net profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items\*) 12.84 23.95 Total Comprehensive Income for the period Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 12.84 Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) for continuing and discontinued operations)

The above is an extract of the detailed format of Quarter ended December 31,2021, filed wit the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulation, 2015. The full format of Quarterly Financial Results are available o the stock Exchange Websites www.bseindia.com and on the company's website www

(b) Diluted

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 14, 2022 The results of the Quarter ended December 2021 are in compliance with Indian Accountin

Standards (Ind AS) notified by Ministry of Corporate Affairs For Shree Salasar Investments Limited Shailesh Hingari Place : Mumbai Managing Director

#### जाहीर सुचना

मी श्रीमती उर्मिला हिम्मतलाल गुप्ता, वय ४८ वर्षे. धंदा-गहीणी रा/ठि. प्लॉट नं. २५९, डी/०४, सौरभ सोसायटी, पेप्सी गार्डन समोर, गोराई-२, बोरिवली (प.) मुंबई-९२, मो. नं. ९७६८५९८०६८ येथे सुचित करीत आहे की, माझा मुलगा नामे दिनेश हिम्मतलाल गुप्ता, वय २७ वर्षे हा सापडला असून सुरक्षित आहे. तरी दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी 'दैनिक मुंबई लक्षदीप' व 'दैनिक ॲक्टिव टाईम्स'मध्ये मी माझा मुलगा हरवल्याची दिलेली तक्रार मागे घेत आहे. यापुढे माझ्या मुलाबाबत माहिती देणाऱ्याची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद

#### PUBLIC NOTICE

SMT. AMBABEN M. DESAI Membe Owner of Flat No. C-702, Dahisa Sanskruti Co.op. Housing Society Ltd., Anand Nagar, Dahisar (East), Mumbai- 400068, holding Share Certificate No. 054, & was Expired or Dated 06/06/2018 without making Nomination for the same. Their Legal Heirs has applied to the society abou transfer of the said Shares/ Flat or own name. If anyone is having any claim/ objection should contact/ write to the Society Secretary within 15 (fifteen) days. Thereafter no claim will be considered & will proceed for the

For Dahisar Sanskruti CHS Ltd. Sd/- Hon. Secretary Date: 17/02/2022

#### DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE KASTURI GRAM & KASTURI GRAM E WING CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Birla College Road, Kalyan (W.), Tal. Kalyan, Dist. Thane Reg. No. TNA/KLN/HSG/(T.C.)/7557/1995

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act. 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 02/03/2022 at 3:30 p.m.

Respondents - Builder - M/s. Sheetal Construction Co., Land Owner - 1) Mohamad Majrul Abdul Kureshi, 2) Vastimal Sheshmal Shah, 3) K. R. Krishnan, 4) Kashiram R. Iyer, 5) V. Raadhakrishnan and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further

Description of the property -Mauje Gandhare, Tal. Kalyan, Dist. Thane

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
39/3/2/C 39/3/3/F 39/3/2/D 39/3/2/A 39/3/2/E	-	-	836 Sq. Mtrs 1045 Sq. Mtrs 1045 Sq. Mtrs 1045.16 Sq. Mtrs 1045 Sq. Mtrs
		Total	5016.16 Sq. Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code: 400 602, Tel: -022 25331486. Competent Authority & District Dy. Date: 16/02/2022

Registrar Co.Op. Societies, Thane

#### DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE SRI VIJAY CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Indralok Residencial Complex, New Golden Nest, Bhayandar (E.), Tal. & Dist. Thane-401105 Reg. No. TNA/(TNA)/HSG/(T.C.)/16375/2005-06

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 02/03/2022 at 1:30 p.m.

Respondents - 1) M/s. Shri Balaji Construction Company, 2) Shri. Jaiprakash Moreshwar Patil, 3) Smt. Savita Mahadev Mhatre, 4) Smt. Ranjana Jatin Patil, 5) Shri. Vivek Moreshwar Patil, 6) Smt. Kamalabai Moreshwar Patil, 7) Shri. Kiran Moreshwar Patil, 8) Smt. Yashoda Parashuram Patil, 9) Shri. Vaibhav Shyam Patil, 10) Shri. Ashish Shyam Patil, 11) Smt. Umabai Shyam Patil, 12) Smt. Kalpita Tushar Chaudhary, 13) Shri. Shrikart Namdev Patil, 14) Smt. Bhagwashree Sudhir Patil 13) Shri. Shrikant Namdev Patil, 14) Smt. Bhagyashree Sudhir Patil, 15) Shri. Santosh Bhaurao Patil, 16) Smt. Vasanti Gopal Patil, 17) Smt. Vimal Suresh Patil, 18) Smt. Alka Prakash Patil, 19) The Estate Investment Co. Pvt. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take Description of the property -

Mauje Navghar, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area	
221	195	14	-	546.51 Sq. Mtrs	
ffice of District Deputy Registrar, co-op Societies, Thane					

First floor, Gaondevi Vegetable
Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602,
Tel:-022 25331486.

Sd/-Competent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Thane

#### **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** SHANISHWAR CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Chinchpada, Near Ganpati Mandir, Kalyan (E.), Tal. Kalyan, Dist. Thane

Reg. No. TNA/KLN/HSG/(T.C.)/28221/2016

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act. 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 02/03/2022 at 3:00 p.m. Respondents - 1) M/s. Sai Kripa Construction Company through

Shri, Kundlik Nama Mhatre, 2) Shri, Ashok Shanwar Mhatre, 3) Smt Indubai Tukaram Patil, 4) Smt. Gaurubai Balaram Mhatre, 5) Shri Jayesh Balaram Mhatre, 6) Smt. Tara Narayan Babare, 7) Shri. Dinesh Balaram Mhatre, 8) Shri, Pandu Nama Mhatre, 9) Shri, Pundalik Nama Mhatre, 10) Shri. Mahendra Balaram Mhatre, 11) Shri. Yogesh Shanwar Mhatre, 12) Smt. Ratna Balaram Mhatre, 13) Shri. Ravi Balaram Mhatre 14) Smt. Lilabai Shantaram. 15) Smt. Sharmila Anil Wayle. 16) Shri Sakharam Balaram Mhatre, 17) Smt. Sagunabai Shanwar Mhatre and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

Description of the property Mauje Chinchpada, Tal. Kalyan, Dist. Thane

Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
28	17/B	-	885.30 Sq. Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable Market, Thane (W), Dist - Thane Pin Code:-400 602, Date: 16/02/2022

Sd/-Competent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Than

#### **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** OM RAM KUTIR CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Indralok Phase-5, Opp. Tapovan High School, Bhayandar (E.), Tal. & Dist. Thane-401105

Reg. No. TNA/(TNA)/HSG/(T.C.)/25879/2014

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 02/03/2022 at 1:30 p.m.

Respondents - 1) M/s. Annapurna Estate, 2) Smt. Janakibai Babu Patil, 3) Smt. Kalvati Chintaman Mhatre, 4) Smt. Aruna Dhanaji Patil, 5) Smt. Bhavana Hemant Raut, 6) Smt. Mina Sakharam Mhatre, 7) Smt. Lata Dinanath Bhoir, 8) Shri. Jaywant Babu Patil, 9) Shri. Kamlesh Anant Patil, 10) Shri. Jayesh Anant Patil, 11) Smt. Kalpana Anant Patil, 12) Smt. Chandrabhaga Pandurang Naik, 13) Shri. Padamkar Kashinath Patil, 14) Shri. Keshav Kashinath Patil, 15) Smt. Dwarkabai Gajanan Mhatre, 16) Kumar Kamalya Patil, 17) Smt. Sita Baban Patil, 18) Smt. Vanita Pradeep Patil, 19) Smt. Damayanti Babu Patil, 20) Smt. Lakshmi Kamlakar Patil, 21) Smt. Prabhabai Kishore Patil, 22) Shri. Mahesh Kishor Patil, 23) Shri. Milan Kishore Patil, 24) Smt. Sangeeta Subhash Bhoir, 25) Smt. Pratibha Bhaurao Patil, 26) Smt. Karuna Kisan Mhatre 27) Shri. Hemprakash Damodar Patil, 28) Smt. Jagruti Hemant Patil, 29 Smt. Sheleja Jaiprakash Patil, 30) Smt. Madhumati Hemant Patil, 31 Smt. Mathurabai Janardan Patil, 32) Shri. Dattatreya Bhaskar Patil, 33) Shri, Kashinath Bhaskar Patil, 34) Trustee of Tapovan Vidvalava Dham Jyotish Navinlal Kuwadia, 35) The Estate Investment Co. Pvt. Ltd. and those who have interest in the said property may submit their written say at the time of hearing in the office mention at below address. Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take

Description of the property Mauje Navghar, Tal. & Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	Area
235	31	2	•	466.23 Sq. Mtrs
235	31	6		209.93 Sq. Mtrs

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane First floor, Gaondevi Vegetable SEAL Market, Thane (W), Dist - Thane

Pin Code:-400 602, Tel:-022 25331486.

Date: 16/02/2022

Sd/-Competent Authority & District Dy Registrar Co.Op. Societies, Thane